

201608311513013318

शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे  
अधिकारी/कर्मचा-यांकरीता शासकीय  
विश्रामघामे/विश्रामगृहे येथील सुधारित भाडे

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग,  
शासन निर्णय क्रमांक आरक्षण-२०११/प्र.क्र.१५६/मिव्य-२  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- २३ ऑगस्ट, २०१२.

- वाचा:-** १) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. आरक्षण-२००१/प्र.क्र.७७/मिव्य-२,  
दिनांक १९ ऑक्टोबर, २००२.  
२) शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.आरक्षण-२००२/प्र.क्र.१२६/मिव्य-२,  
दिनांक ३१ जुलै, २००३.  
३) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.आरक्षण-२००९/प्र.क्र.८०/मिव्य-२,  
दिनांक १८ जानेवारी, २०१०.  
४) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.आरक्षण-२०११/प्र.क्र.९१/मिव्य-२,  
दिनांक ११ सप्टेंबर, २०११.

**प्रस्तावना:-** शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे मंत्री अति महत्वाच्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, शासकीय अतिथी, शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना दौ-याच्या कालावधीत निवास व्यवस्थेसाठी शासनातर्फे विश्रामगृहे / विश्रामघामे, आमदार निवास, मुंबई व नागपूर इत्यादींमधील कक्षांसाठी दिनांक ०१.०२.२०१० पासून उपरोक्त क्र (३) येथील दिनांक १८.०१.२०१० च्या शासन निर्णयान्वये नवीन दर लागू करण्यात आले आहेत शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणा-या अधिकारी / कर्मचा-यांकरीता विश्रामगृहातील वास्तव्यासाठी लागू करण्यात आलेल्या कक्षाच्या दरामध्ये कपात करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय:-** शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणा-या अधिकारी / कर्मचा-यांकरीता विश्रामगृहातील वास्तव्यासाठी लागू करण्यात आलेल्या कक्षाच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक १८.०१.२०१० च्या निर्णयासोबतच्या परिशिष्टातील स्तंभ क्र.२ केंद्र व राज्य शासनाने शासकीय अतिथी म्हणून घोषित न केलेले अतिमहत्वाच्या व्यक्ती / मंत्री / न्यायमूर्ती / राज्यमंत्री / विधान मंडळाच्या समितीचे सभासद, खासदार / आमदार, राज्य शासनाचे शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी / अधिस्वीकृत पत्रकार / राज्य शासनाच्या समित्यांचे अशासकीय सभासद यांच्याकरिता विहित केलेल्या दरामध्ये, कक्षांचे दर प्रतिदिन प्रतिव्यक्ती रु.१००/- ऐवजी रु.५०/-, तसेच रविभवन, नागपूर येथील प्रति कुटीर प्रतिदिन रुपये ५००/- ऐवजी रु.१००/- व तालुका व इतर ठिकाणच्या विश्रामगृहातील कक्षासाठी प्रतिदिन रु.७५/- ऐवजी रु.४०/- अशी सुधारणा करण्यात येत आहे. हे दर या आदेशाच्या दिनांकापासून लागू राहतील. आरक्षणासंबंधीच्या अटी व शर्ती या शासनाच्या उपरोक्त क्र.(३) येथील दिनांक १८.०१.२०१० च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.


२. शासकीय दौ-यावर असतांना काही अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवसासाठी विश्रामगृह आरक्षणाची आवश्यकता नसते, त्यांना केवळ प्रातःविधी व स्नान या कारणास्तव कक्षाची आवश्यकता असते अशावेळी त्यांना सदरची सोय विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात यावी.

३. तसेच विश्रामगृहाचे आरक्षण, व्यवस्थापन व सेवा इत्यादीबाबत एकसूत्रता येण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. आरक्षण-२००२/प्र क्र. १२६/मिव्य-२, दिनांक ३१ जुलै, २००३ अन्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन करावे.

४. हा शासन निर्णय, जलसंपदा विभाग, वन विभाग यांच्या सहमतीने आणि वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २६४/सेवा-५, दिनांक २३.११.२०११ व क्रमांक विवि/शिकाना/३६३, दिनांक २०.१२.२०११ नुसार दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ( www.maharashtra.gov.in ) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०८२३१५५०४००३०० असा आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( प्रदीप डांगे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

सचिव, महाराष्ट्राचे राज्यपाल, राजभवन, मुंबई, (पत्राने)  
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई, (पत्राने)  
मुख्य माहिती अधिकारी, राज्य माहिती आयोग, मुंबई, (पत्राने)  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, (पत्राने)  
प्रबंधक, उच्च न्यायालय, अपोल/मुळ शाखा, मुंबई, (पत्राने)  
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,  
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई, (पत्राने)  
विशेष आयुक्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली, (पत्राने)  
महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/ महाराष्ट्र-२, मुंबई / नागपूर  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
वित्त विभाग, का.क्र. सेवा-५/व्यय-११, मंत्रालय, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभाग, (यांना कळविण्यात येते की, सदर शासन निर्णय त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांच्या निदर्शनास आणवा.)  
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक,  
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,  
सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग / सर्व जिल्हा परिषदा,  
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयातील सर्व अधिकारी व कार्यासने,  
कार्यासन मिव्य-२, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई, (निवड नस्ती).